Date: 14th November, 2024

To,

**BSE LIMITED** 

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street, Mumbai- 400 001

**Scrip ID/Code/** : ARNOLD/537069/ INE185K01036

ISIN

Subject : Intimation of Newspaper Advertisement of Extract of Standalone Unaudited Financial

Results for the Quarter and half year ended 30th September, 2024.

: Regulation 47 and 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Ref

Regulations, 2015

Dear Sir,

We wish to inform that Pursuant to Regulation 47 and 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith copies of extract of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended 30th September, 2024 published in Newspapers on Thursday, 14th November, 2024:

- 1. English Daily: "Business Standard" dated 14th November, 2024;
- 2. Regional language daily: "Mumbai Lakshdeep" dated 14th November, 2024.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking You, Yours Faithfully,

For Arnold Holdings Limited

Raji Jaikumar Panicker Company Secretary and Compliance Officer

Place: Mumbai

Encl: as above

Regd. Office: B 208, Ramji House, 30 Jambulwadi, JSS Road, Mumbai-400002. (INDIA) Ph: 91-22-22016640, E-mail: arnoldholding9@gmail.com, Web: www.arnoldholdings.in

## Format C-7

(for political parties to publish in the newspapers, social media platforms & website of the party)

Information regarding individuals with pending criminal cases, who have been selected as candidates. along with thereasons for such selection, as also as to who other individuals without criminal antecedents could not be selected as candidates

(As per the Commission's directions issued in pursuance of the Order dated 13.02.2020 of the Hon'b1e Supreme Court Incontempt petition(C) no. 2192 of 2018 in WP(C) no. 536 of 2011)

Name of Political Party : Maharashtra Navnirman Sena Name of the Election : Maharashtra Legislative Assembly 2024 Name of State/UT : Maharashtra

1) Name of the Constituency: 27-Jalgaon Jamod ame of the candidate Amit Damachraa Dachmukh

Name o	of the	e candidate : Amit	Rameshrao Deshmukh				
Sr. No.							
1.	(1)(	Criminal antecedents.					
	a.	Nature of the offences	IPC Section : 188, 269, 270, 283, 135 MPC 3EDI 51(V) DM ACT				
	b.	Case no.	Case No.146 / 2022 FIR 657 / 2021 Shegaon Police Station, Jalgaon				
	C.	Name of the Court	JMFC Court No.2 Shegaon Court				
	d.	Whether charges have been framed or not (Yes/No)	No				
	e.	Date of conviction, if any	NA				
	f.	Details of punishment undergone, if any	NA				
	g.	Any other information required to be given	The matter is still under consideration of the Hon'ble Court.				
2.	<del></del>		Candidate <b>Amit Rameshrao Deshmukh</b> has very strong administrative capacity. And looking at his experience he has been chosen.				
3.	indi ant	viduals without criminal	All other names who were aspirants, did not have any relevant experience in public life to hold such a senior post.				

(2) Name of the Constituency: 27-Jalgaon Jamod

more than 100 words)

name of Constituency.

Name of the candidate : Amit Rameshrao Deshmukh and so on \* In the case of election to Council of States or States or election to Legislative Council by MLAs, mention the election concerned in place of

> Signature of office bearer of the Political Party Name and designation Nitin Vijaykumar Sardesai, General Secretary, Maharashtra Navnirman Sena

## NOTICE SIYARAM SILK MILLS LTD.

NOTICE is hereby given that the Certificate(s) for the undermentioned securities of the Company has / have beer lost / misplaced and the holder(s) of the said securities applicant(s) has / have applied to the Company to issu

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate Certificate(s) without furth

me(s) of Holder(s) Kind of Securities and face value : 14.11.2024 RADHA LOHIYA (NAME OF HOLDER / APPLICANT)

## **PUBLIC NOTICE**

NOTICE is hereby given for the information of public that MR. VIJAY RAGHUNATH DATE and SMT VAISHALI VIJAY DATE were jointly holding a residential Flat being Flat No. 19 on the Fourth Floor of the building No. 16 of the MUKAND IRON STAFF ASSOCIATION CO-OP HSG. SCTY. LTD., situated at Gavanpada, Mahatma Phule Road, Mulund (East), Mumbai - 400 081 lying and being at C.T.S. No. 207 and 208 of Village – Mulund (East) Taluka - Kurla in the registration District and sub-Registration District

MR. VIJAY RAGHUNATH DATE died intestate on 13/10/2022 leaving behind him the following as his only legal heirs:

1. SMT. VAISHALI VIJAY DATE:

2. MS. BHAKTI VIJAY DATE: Daughter

Daughter

3. MS. VARADA VIJAY DATE:

SMT. SUDHA RAGHUNATH DATE mother of MR. VIJAY RAGHUNATH DATE predeceased him or 20/03/2013. There exists no other legal heir of late MR. VIJAY RAGHUNATH DATE other than those referred herein above. As such all the legal heirs of late MR. VIJAY RAGHUNATH DATE became entitled to equal share in his 50% undivided

share in the said Flat.

Vide Release Deed dated 25th of October, 2024, MS. BHAKTI VIJAY DATE and MS. VARADA VIJAY DATE have released and relinquished their respective 16.67% undivided share i.e. collectively 33.34% undivided share in the said Flat in favour of SMT. VAISHALI VIJAY DATE. The said Release Deed has been registered in the office of the Jt. Sub-Registrar Kurla – 4 under Sr. No. KRL 4/24209/2024 on 25/10/2024. As such SMT, VAISHALI VIJAY DATE became the absolute owner of the said Flat.

All persons, Government Authorities Bank/s, Financial Institution/s etc having any claim against or to the said Flat of or any part thereof by way of mortgage, gift, sale, possession inheritance, lease, license, lien exchange, maintenance, charge trust, agreement, share, easement of otherwise howsoever or whatsoever are required to make the same known in writing to the undersigned at her office at 202, Pushkaraj Co-op Hsg, Scty. Ltd., Navghar Road Mulund (East), Mumbai - 400 081 within 14 days from the date hereof failing which it will be presumed and/or deemed that there are no such claims and if any, the same have been waived or abandoned.

(DARSHANA DRAVID) Advocate, High Court



# Haldyn Glass Limited

CIN: L51909GJ1991PLC015522

Registered Office: Village Gavasad, Taluka Padra, Dist. Vadodara – Gujarat – 391 430 Tel: 02662242339, Fax: 02662 245081, E-mail: baroda@haldyn.com, Web: www.haldynglass.com

	Statement of Fi	nancial	Results	For The	Quarte	er and H	alf Year	Ended	Septem	ber 30, 2	2024		(₹In lakhs)
	DARTICUL ARC			STAND	ALONE			CONSOLIDATED					
Sr	PARTICULARS	QUARTER ENDED		HALF YEAR ENDED YEAR ENDED		QUARTER ENDED			HALF YEAR ENDED		YEAR ENDED		
No		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income	10,597.17	8,881.69	5,155.48	19,478.86	12,618.63	31,436.03	10,597.17	8,881.69	5,155.48	19,478.86	12,618.63	31,436.03
2	Profit from operations before share of profit/(loss)												
	of joint venture, exceptional items and tax	396.97	435.42	(77.45)	832.39	931.50	2,655.94	417.15	450.52	(65.26)	867.67	949.76	2,705.58
3	Share of profit / (loss) of joint venture	N/A	N/A	N/A	N/A	N/A	N/A	207.25	148.27	272.75	355.52	496.41	541.08
	Profit before tax	396.97	435.42	(77.45)	832.39	931.50	2,655.94	624.40	598.79	207.49	1,223.19	1,446.17	3,246.66
	Profit After Tax	299.26	350.18	6.50	649.44	691.61	1,875.61	523.49	510.29	288.91	1,033.78	1,203.79	2,456.72
6	Total comprehensive income for the period / year net of tax	399.70	322.40	93.05	722.10	785.58	2,021.85	624.66	482.42	375.24	1,107.08	1,300.09	2,610.82
	Other Equity						19,886.62						19,420.45
8	Earning Per Share (face value of Re. 1 per share)												
	- Basic	0.56	0.65	0.02	1.21	1.29	3.49	0.97	0.95	0.54	1.92	2.24	4.57
	- Diluted	0.56	0.65	0.01	1.21	1.28	3.48	0.97	0.95	0.54	1.92	2.23	4.56

Notes:

Mumbai: November 12, 2024

1. The above results are reviewed by the Audit Committee, have been approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on November 12, 2024

2. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. CIR/CF/FAC/62/2016 dated 5th July, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website. www.haldynglass.com

made GLASS WITH CARE

For and on behalf of the Board Haldyn Glass Limited **TARUN SHETTY Managing Director** 

DIN: 00587108

#### ARNOLD HOLDINGS LTD. CIN- L65993MH1981PLC282783

Regd. Office: B-208, Ramji House, 30, Jambulwadi, J.S.S. Road, Mumbai-400 002 TEL: 022 22016640, F-Mail Id: arnoldholding@gmail.com, Website: www.arnoldholdings.in

Extract of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th September, 2024

Amount in Lakit except EFS						
	<b>Quarter Ended</b>	Half Year Ended	Quarter Ended	<b>Quarter Ende</b>		
Particulars	30 Sept, 2024	30 Sept, 2024	30 June, 2024	30 Sept, 202		
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)		
Total Income from Operations*	5165.301	11662.185	6496.884	5242.393		
Net Profit / (Loss) for the period						
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	377.022	984.120	607.097	104.622		
Net Profit / (Loss) for the period before tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	377.022	984.120	607.097	104.62		
Net Profit / (Loss) for the period after tax						
(after Exceptional and/or Extraordinary items)	294.077	767.613	473.535	104.62		
Total Comprehensive Income for the period						
[Comprising Profit / (Loss) for the period (after tax)						
and Other Comprehensive Income (after tax)	294.077	767.613	473.535	104.62		
Equity Share Capital	2377.500	2377.500	2377.500	3007.50		
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the						
Audited/Unaudited Balance Sheet of the previous year**						
Earnings Per Share (face value of Rs. 10/- each)						
(for continuing and discontinued operations)						
1. Basic 2. Diluted	1.237	3.229	2.554	0.34		
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year** Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	Particulars  30 Sept, 2024 (Unaudited)  Total Income from Operations* Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) 294.077 Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 294.077 Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited/Unaudited Balance Sheet of the previous year** Earnings Per Share (face value of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)	Particulars   30 Sept, 2024   30 Sept, 2024   (Unaudited)   (Unaudited)	Particulars		

\*Income from Operation doesn't include other income. \*\*Reserves for the year ended March 31, 2024 was Rs. 3115. 743 Lakh

The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) at www.bseindia.com listed entity at www.arnoldholdings.in.

2. The above financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and have been approved and

taken on record by the Board of Directors at its meeting held on 12th November, 2024.

The limited review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements).

Regulations, 2015 has been completed by the auditors of the Company. For Arnold Holdings Limited

Murari Mallawa DATE: 13/11/2024 PLACE: Mumbai DIN: 08809840

**Morgan** Advanced Materials

#### MORGANITE CRUCIBLE (INDIA) LIMITED CIN:L26920MH1986PLC038607

Registered Office: B-11, MIDC Industrial Area, Waluj, Aurangabad 431 136 e-mail: pooja.jindal@morganplc.com, website: www.morganmms.com

Statement of financial results for the Second guarter & half year ended September 30, 2024 (Amt INR in Lakhs

			<u>.</u>		<u> </u>	(	
Sr.		C	Quarter Ende	d	Half Yea	Year Ended	
No.	Particular	30.09.2024 (Unaudited)		30.09.2023 (Unaudited)	30.09.2024 (Unaudited)		31.03.2024 (Audited)
1	Total Income from Operations	4605.71	4485.37	4646.81	9091.08	9030.19	17403.67
2	Net Profit for the period (before tax, exceptional and/or extraordinary items)	1233.24	1071.22	1171.38	2304.46	2232.63	3599.99
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary Items)	1233.24	1071.22	1171.38	2304.46	2232.63	3278.91
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items)	891.51	789.71	831.49	1681.22	1611.82	2348.59
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	836.15	776.71	830.71	1612.86	1617.41	2320.85
6	Equity Share Capital	280.00	280.00	280.00	280.00	280.00	280.00
7	Other Equity (Reserves excluding revaluation reserves)					_	12552.26
8	Earnings Per Share (of Rs. 5/- each) (for continuing operations) Basic & Diluted	15.92	14.10	14.85	30.02	28.78	41.94

Notes:

1. The above results for the quarter and half year ended 30 Sept 2024 have been reviewed by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on 13 November 2024. These financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in the Indian Accounting Standard (Ind AS) as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and other accounting principles generally accepted in India and in compliance with Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended ("the Listing Regulations").

2. The Statutory Auditors of the Company have conducted review of financial results of the Company for the quarter and half year ended 30 Sept 2024.

3. The Company recognizes its sale of crucibles activity as its only primary business segment since its operations predominantly consist of manufacture and sale of crucibles to its customers. The 'Chief Operating Decision Maker' monitors the operating results of the Company's business as single segment. Accordingly in context of Ind AS 108 "Operating Segments" the principle business of the Company constitutes a single reportable segment.

The Company has filed an application for renewal of the Advanced Pricing Agreement (APA) for five years (FY 2021-22 to 2025-26) on 26 March 2021. The current tax working for period ended 30 Sept 2024 is calculated based on the APA signed on 18 August 2021 for 5 years ended 31 March 2021.

5. The Staff Voluntary Redundancy Scheme ("VRS") was declared across all global units by the parent company. This initiative aims to provide employees with an opportunity to consider their retirement plans while supporting the organization's long-term goals. The Board of Directors of the Company in their meeting held on November 13, 2024 have approved the Voluntary Redundancy Scheme ("VRS"). There is no impact of this matter on the results of the Company for the guarter and half year ended 30 September 2024.

6. The Board of Directors at its meeting held on Thursday, 13 November 2024 have declared an Interim Dividend of ₹ 30 per equity share. The total interim dividend amounts to ₹ 1680 lakh and will be paid to the equity shareholders of the Company whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the said shares as on Tuesday, 26 November 2024 being the Record Date fixed for the purpose.

During the quarter ended 31 March 2024, the Board of Directors of the Company in their meeting held on February 13, 2024 had approved the Voluntary Retirement Scheme 2023-24 ("Scheme"). The Company had made a provision of Rs. 321.08 lakhs during the quarter ended 31 March 2024 and reported the same as an exceptional item in the results. The same has been paid in April 2024.

8. The Financial Results have been made available to the Stock Exchange where the Company's securities are listed and are posted on the Company's website (www.morganmms.com). For Morganite Crucible (India) Limited

Place: Chhatrapati Sambhajinagar, India Date: 13th November 2024

Sd/-Bhupendra Kumar Sridhar Rao Kelam (Manager and Director) DIN: 10739165



## **BHARAT CO-OPERATIVE BANK (MUMBAI) LTD.**

(MULTI-STATE SCHEDULED BANK)

Central Office: "Marutagiri", Plot No. 13/9A, Sonawala Road, Goregaon (East), Mumbai-400063. Tel.: 61890134 / 61890083.

**POSSESSION NOTICE** 

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction

The Authorised Officer of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd., under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices calling upon the borrowers to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice together with further interest thereon. The said borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the said borrowers and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the properties described herein below in exercise of powers conferred on the undersigned under section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on this 12th day of November of the year 2024.

The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said

The said borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the said properties and any dealings with the said properties will be subject to the charge of Bharat Co-operative Bank (Mumbai) Ltd. for an amount as mentioned below together with further interest thereon.

**Borrower Name** Demand Notice Date **Description of Property** & Amount 1. Principal Borrower : Mr.Rakesh Thribhuvan Flat No.302, admeasuring 34.04 sq.mtrs Carpet Area plus 5.85 sq.mtrs carpet W/S, F/B Balcony Area, Building 10.06.2024 Rs.22,17,142/-No.A2, 3 rd Floor, of building known as Nandadee together with Residency, land bearing Survey No.3, Hissa No.1B, Survey No.4, Hissa No.1, Survey No.4, Hissa No.2, Survey Joint/Co-Borrower further interest as aforesaid Mrs. Savita Rakesh No.4, Hissa No.3, Survey No.4, Hissa No.4A2, Survey No.4, Hissa No.4B, Surevy No.81, Hissa No.1B, Village Varma Housing Loan Vadavali Tarfe Varedi, within the Registration Sub District Karjat, registration District Raigad, Taluka Karjat, District Account No.009933330000301 Raigad, and within the jurisdiction of Panvel Panchyat Samiti, Karjat and the Zilla Parishad Raigad, Old Karjat Kalyan Road, Bhivpuri, Karjat ,Taluka Karjat, District Raigad – 410 201, owned by Mr. Rakesh Thribhuvan Varma and Mrs.Savita Rakesh Varma Flat No.3, admeasuring 219 sq. ft. carpet area, situated on 2. Principal Borrower 21.06.2024 Mr.Rajesh Manohar Rs.8,17,010/the Ground Floor of Samruddhi Complex B1 - B5 Cooperative Housing Society Ltd., Building No.B1 (83), Opp. Bhivpuri Railway Station, Karjat – 401 201 District Raigad together with Joint/Co-Borrower further interest within the Registration District, Taluka Karjat, bearing Mrs. Niyati Rajesh as aforesaid Survey No.63, Hissa Nos.2A,B,C,D,E & 5, Survey No.64 and Sub District Bhivpuri, Village Garpoli outside the limits Motwani Griha Shobha Loan of Raigad Zilla Parishad, Karjat Panchayat Samiti owned Account No. 000333370066175 by Mr.Rajesh Manohar Motwani and Mrs.Nivati Rajesh Motwani Flat No.G-5, admeasuring 31.26 sq. mtrs. carpet area in

3. Principal Borrower 21.06.2024 the Building No.2 of E' Wing on the Ground Floor of Moraya Rs.24,04,527/-Mr.Vinod Eknath together with Joint/Co-Borrower further interest as aforesaid 1.Mr. Eknath Vishnu Gaikwad, 2.Mr.Vikas Eknath Gaikwad 3.Mr.Prashant Eknath

Gaikwad, 4.Mr.Vishal

No.00143331006611

Eknath Gaikwad

Housing Loan

Account

Garden Residency Co-op. Housing. Society. Limited. situated, lying and being at Village Usarli (Khurd) and Vichumbe, Taluka Panvel, District Raigad - 410 206, Maharashtra State, India bearing Gat Nos. of Usarli (Khurd) Village 31(1), 31(2), 32, 33, 34(2), 35, 37, 38 and Gat Nos. of Vichumbe Village 236, 94(1), 94(2-B), 94 (2-C) 95, 96, 97(1), 97(2), 98, 99, 102(1), 102(2), 102(3), 103, 105(2), 107 owned by Mr.Vinod Eknath Gaikwad Mr.Eknath Vishnu Gaikwad, Mr.Vikas Eknath Gaikwad Mr.Prashant Eknath Gaikwad and Mr.Vishal Eknath

Sd/-

Date: 12.11.2024 Place : Karjat, Panvel **Authorised Officer** 



## DREDGING CORPORATION OF INDIA LIMITED

CIN No:L29222DL1976PLC008129 R.O: Core-2, 1st Floor, "Scope Minar", Plot No. 2A & 2B, Laxmi Nagar District Centre, Delhi-110091. H.O: "Dredge House", HB Colony Main Road, Seethammadhara, Visakhapatnam - 530022. E-mail ID: kalabhinetri@dcil.co.in

Tel. No. - 0891-2523250; Fax. No. - 0891-2560581; Website: www.dredge-india.com

E	Extract of Standalone Un-audited Financial Results for the year ended 30th September 2024									
						s. in Lakhs)				
S. No	Particulars	Quarter ended 30/9/24	Quarter ended 30/9/23	Half Year ended 30/9/24	Half Year ended 30/9/23	Year ended 31/03/24				
1	Total revenue from operations	20449.67	19777.39	35529.28	40219.37	94550.08				
2	Net Profit/(Loss) for the period (before tax, exceptional and/or Extraordinary items)	-5528.00	1826.17	-8626.43	3391.99	3831.74				
3	Net Profit(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3297.20	1746.76	-6395.63	3471.40	3911.16				
4	Net Profit(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-3350.59	1677.44	-6491.07	3192.59	3727.21				
5	Total comprehensive Income for the period (comprising Profit/Loss) for the period (after tax) and other comprehensive income (after tax)	-3350.59	1677.44	-6491.07	3192.59	3595.08				
6	Paid-up equity share capital	2800.00	2800.00	2800.00	2800.00	2800.00				
7	Reserves excluding revaluation reserves			116239.14	142362.06	123560.24				
8	Securities premium reserve			0	0	0				
9	Net Worth			119039.14	145162.06	126360.24				
10	Net Debt Equity Ratio			0.52:1	0.27:1	0.34:1				
11	Debenture Redemption Reserve			0	0	0				
12	Debt Service Coverage Ratio			0.03:1	1.92:1	1.46:1				
13	Interest Service Coverage Ratio			0.21:1	9.49:1	8.51:1				
14	Earnings Per share (EPS) (in `)									
	a.Basic	-11.97	5.99		11.40	12.84				
	b.Diluted	-11.97	5.99	-23.18	11.40	12.84				
l Na		-11.07	0.00	-20.10	11.40	_				

Note:

- 1. The above is an extract of the detailed format of Half yearly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 and Regulation 52 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same is available on the Stock Exchange websites - www.nseindia.com, www.bseindia.com, www.cseindia.com and on the company's website - www.dredge-india.com.
- For the items referred to in sub-clauses (a), (b), (d) and (e) of the Regulation 52 (4) of the SEB (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to Mumbai Stock Exchange and can be accessed on www.bseindia.com and on the company's website - www.dredge-india.com.

By order of the Board For Dredging Corporation of India Limited (Durgesh Kumar Dubey) Managing Director & CEO (Addl. Charge)















Place: Visakhapatnam

Date: 13.11.2024







नालासोपारा पश्चिम येथील कौशिक

सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेडच्या पुनर्विकासासाठी नामांकित विकासकां कंडून सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत.

७/१२ प्रमाणे संस्थेच्या नावे कन्व्हेन्स डिड झालेले क्षेत्र ११३९ चौ. मीटर.

दस्ताऐवज कार्यालयात् रोख् / धनादेश / पी.ओ. डी.डी. द्वारे रुपये २५००० /- (परत न करण्यायोग्य) मेसर्स आराध्या असोसिएटस नावाने भरल्यावर, दिनांक ११/११/२०२४ त २४/११/२०२४ दरम्यान सकाळी ११ ते संध्या

प्री-्बिड् बैठ्क् पीएमसी ला संपर्क करून घेतलेल्या वेळेत संस्था कार्यालयात आयोजित केली जाईल

निविदा कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख ०८/१२/२०२४ पर्यंत सुकाळी ११ ते संध्या. ५ या वेळेत ठिकाण पीएमसी कार्यालय आहे

दिनांक ०८/१२/२०२४ पर्यंत किमान ३ निविदा जमा न झाल्यास उपरोक्त निविदा उपलब्ध व सादर करण्याची नमूद मुदत द्वितीय ७ दिवस वाढवण्यात येईल.

कोणतेही कारण न सांगता कोणतीही किंवा सर्व निविदा नाकारण्याचा हक्क संस्थेला आहे.

पी एम सी. कार्यालय पत्ता मेसर्स आराध्या असोसिएटर

बी - १०७, न्यू प्रियंका अपार्टमेंट

वीर सावरकर मार्ग, विरार पूर्व, पालघर ४०१३०५ संपर्क: - +९१ ८४०८८४६५२ँ५/७७३८२२२२५५ संस्था कार्यालय पत्ता कौशिक सहकारी गृहनिर्माण संस्था लिमिटेड प्लॉट नं ०८ सर्वे नं ३७ सोपारा, लक्ष्मीबेन छेडा मार्

संपर्क :- +९१ ९३२१२९३४०३/ + ९१७६६६७९४४६३

नालासोपारा पश्चिम पालघर ४०१ २०

**asrec** India) Limited

इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला. सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क. अधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

(जंगम/स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिता जाहिर सूचना – बिझनेस स्टॅंडर्ड आणि मुंबई लक्षदीप मध्ये दि.१२.११.२०२४ रोजीच्या वृत्तपत्रात प्रकाशनाशी संबंधीत (१) श्री. चैनपुरिया शैलेंद्र जगदीश आणि चैनपुरिया सुरिंद्र जगदीश (२) मे. जे पी एंटरप्रायझेस मालके-शैलेंद्र जगदीश चैनपुरिया (३) मे. जे पी टेलिकॉम २ मालक-सुरिंद्र जगदीश चैनपुरिया (संयुक्त कर्जदार)

स्थावर मालमत्तेच्या विक्रीच्या ई-लिलावाकरिताच्या जाहिर सूचनेच्या संदर्भात-(सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) सहवाचिता नियम ९ अंतर्गत) प्रतिभृत मालमत्तेचे वर्णन, आरक्षित मूल्य आणि इरठेचा चुकीचा उल्लेख केला गेला आहे, कृपया खालीलप्रमाणे बरोबर वाचा.

लाट क्र.	प्रतिभूत मालमत्तेचे तपशील	आराकत मुल्य ( <b>रु. लाखा</b> त)	६५० ( <b>रु. लाखात</b> )
	पेंट हाउस (३वीएचके) क्र. २, चीथ्या आणि पाचव्या मजत्यावर मोजमाप क्षेत्र ९५६.६८ ची. फू. बिल्ट अप क्षेत्र (कारपेट क्षेत्र-८९० ची. फूट), शिव पार्वती को.ही.सो., प्लॉटक्र. ३५, सेक्टरक्र. १७, तेजवेदनात हॉस्पिटल आणि गुरुद्वाराजवळ, कोपरखैरणे, नवी मुंबई - ४००७०९.	१०७.१०	१०.७१
_			

दि.१२.११.२०२४ च्या सूचनेतील इतर बाबी अपरिवर्तित राहील.

स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेडच्या मालमत्तेच्या विक्रीची सूचना (परिसमापकात) कारखाना: प्लॉट क्रमांक १ बी, सेक्टर १, फेज ३, गट क्रमांक ५०, ५१, ५२ आणि ५३,

पार्वती को ऑप. इंड. इस्टेट लिमिटेड, याद्रव, इचलकरंजी, कोल्हापूर ४१६१४६. **नोंद कार्या.** फ्लॅट २६-ए, १ला मजला, ए-३, नारायण पी चांदिवली रोड, साकीविहार, साकीनाका, मुंबई ४०००७२, महाराष्ट्र, भारत (दिवाळखोरी संहिता, २०१६ अंतर्गत विक्री)

बालील स्वाक्षरीकर्ता परिसमापक स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) ('कॉर्पोरेट धनको'), माननीय एनसीएलर्ट **प्राप्तयाच्या आधाराशिवाय** विक्री करण्याचा हेतूने नियुक्त केलेला आहे. ई-लिलाव सेवा प्रदाता मे. नॅशनल ई-गव्हर्नेन्स सर्विसेर केलेला अनुसारक (जेन्सपन्स) (सेन्सपन्स) (Mahid pagl oo in/app/login) तरो अधीर नार्याचार विज्ञी केली केली जातीत्व

ाल. (एनइएसएल) (वबसाइट: https://nbid.nesi.co.in/app/login) द्वार अधास्वाक्षराद्वार विक्रा कला जाइल.							
२०वी ई-लिलावाची तारीख आणि वेळ	मंगळवार १७ डिसेंबर २०२४ रोजी, दु.३.०० ते सायं.५.०० वा.						
संभाव्य बोलीदाराने ईओआयसह केवायसी दस्तऐवज, पात्रता निकष दस्तऐवज इत्यादीसह इरठे जमा करण्याची अंतिम तारीख आणि वेळ	गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायं.५.००वा. पर्यंत						
पात्र बोलीदारांच्या घोषणेची तारीख	शनिवार ०७ डिसेंबर २०२४ पर्यंत						
पात्र बोलीदाराकडून लिलावाच्या अंतर्गत मालमत्तेची तपासणी / योग्य परिश्रम करण्याची तारीख आणि वेळ	शनिवा, १४ डिसेंबर २०२४ रोजी (श्री. सुधांशू पांडे यांना एक दिवसाच्या पूर्वसूचनेसह - मोबा ९८२१९१६१९०) स.११:०० ते दु. ३.३० (रविवार आणि महाराष्ट्र राज्य सुट्टी वगळता)						
घोषणापत्र फॉर्म आणि इसारा रक्कम ठेव (इरठे) जमा करण्याची शेवटची तारीख	शनिवार, १४ डिसेंबर, २०२४ रोजी दु.३.००वा. पर्यंत						

अ. क्र.	वणन (मालमत्ता)	राखाव किमत (रू.लाखात)	इसारा (राखांव किमतीच्या ५%) (रू.लाखात)
ब्लॉक १	मातमत्ता ब्लॉक १: स्ट्रक्वर हाऊसिंग एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (ईटीपी) असलेला भूखंड ज्यामध्ये विद्यमान भूखंड १ बी चे ३,३००,०० ची.मी./ ३५,५०८.०० ची.फू. अशा प्रकारे ईटीपी प्लांट असलेल्या मालमता ब्लॉक १ चे प्रकृण क्षेत्र ४,४४८.०० ची.मी./४४,६३२ ची.फू. आहे. पुढे, जिमनीवरील ईटीपी संरचनेत टाकी संरचनांचा समावेश होतो (जसे की हॉपर बॉटम टॅंक, प्राथमिक आणि दुख्यम स्पष्टीकरण, यूएएसबी अणुभट्टी)	१५०	હ.५૦
ब्लॉक २	मासमत्ता क्लॉक २: ईटीपी नसलेल्या प्लॉटमध्ये विद्यमान भूखंड क्र.१ बी चे उर्जीत क्षेत्र (ईटीपी व्यक्तिरक्त) समाविष्ठ आहे २,७००.०० ची.मी./ २,०५२.०० ची.फू. आणि विद्यमान प्लॉट १ सी १५,१५२.०० ची. मी./ १,६३,०३६.०० ची.फू. चे क्षेत्रमळ् (ईटीपी व्यक्तिरक्त). अशा प्रकारे मालमाना ब्लॉक २ चे एकूण क्षेत्रमळ् वे ईटीपी प्लॉट व्यक्तिरक्त जमीन आहे १७,८५२ ची.मी./१,९२,०८८ चीरस फूट. या ब्लॉकमध्ये काही संपचना आहेत ज्या वापरात नाहीत. पुढे जम्मिनीमध्ये झारतीचा समावेश आहे ज्याचे अंदाजे बिल्ट-अप क्षेत्र ४६,२४६.५० ची. फूट.	४६३	<b>२३.</b> १५

**टीप** : वरील दोन्ही ब्लॉक प्लॉट क्र. १-बी आणि १-सी, गाव-याड्राव, गट क्रमांक ५०,५१,५२ आणि ५३, पार्वती सहकार औद्योगिक वसाहत, सेक्टर-१, फेज-३, तालुका -शिरोळ, जिल्हा- कोल्हापूर, शिरोळच्या स्थानिक हद्दीत. प्लॉटचे कोणतेहं स्पष्ट सीमांकन नसत्यामुळे, प्लॉटचे सीमांकन करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांसोबत व्यवस्था करणे आणि स्वतःच्या खचनि स्वतंत्र प्रवेश तयार करणे ही यशस्वी बोलीदाराची जबाबदारी असेल. याची जबाबदारी परिसमाकाची राहणार नाही.

बोलीदार तपशीलवार अटी व शर्ती आणि निविदा दस्तऐवज (प्रक्रिया मेमोरँडम) संकेतस्थळांवर पाह् शकतात: https: nbid.nesl.co.in/app/login आणि लिलाव विक्री सूचनेकरिता www.ibbi.gov.in ला देखील भेट देऊ शकतात. ईमेल araventhanse@nesl.co.in, ipso oort@nesl.co.in च्या माध्यमातृत संपर्क साधू शकतात किंवा खाली स्वाक्षर केलेल्यांना snnehaworld@gmail.com वर लिहा किंवा संपर्क क्रमांकः श्री. अरवेंथन एसई +९१-९३८४६७६७०९, किंवा श्री. सुधांशू पांडे यांच्याशी क्रमांक +९१-९८२१९१६१९० वर संपर्क साधू शकता.

बोली किंमतीचे व्याज, शुल्क किंवा लागू करांसह पेमेंट यशस्वी बोलीदाराने ई-लिलाव विक्री प्रक्रिया मेमोरँडममध्ये नमूद केलेल्या कालावधीत पर्ण केले पाहिजे आणि तसे करण्यात अयशस्वी झाल्यास तो दंडात्मक कारवाईसाठी जबाबदार असेल. यासह पर काराचेचा पूर्व पर वाहरू क्या केत्लिर क्षित्र का करणे आणि विकी रह करण्यपुरते मर्यादित नहीं. आयबीबीआय (प्रिसमाप प्रक्रिश) रेयुलेशन, २९१ च्या नियमन ३१ए(१)(ह) नुसार, म्हणजे भागधारककन्सल्टेशन कमिटीशी सह्यामसलत करून, परिसमापक वाजवी कालावधीसात नव्वद दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी पेमेंट कालावधी वाढविण्याचा विचार करू शकतो.

हे आमंत्रण संभाव्य बोलीदारांना आमंत्रित करण्याचा अभिप्रेत आहे आणि विक्री प्रभावी करण्यासाठी परिसमापक किंवा कॉपीरे कर्जदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे वधनकारक बधन तयार करत नाही, पौरमागणताला कोणतीही किता संव प्रस्तान होने कर्जदार यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे वधनकारक बधन तयार करत नाही, पौरमागणताला कोणतीही किता संव प्रस्तान होने स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा किंवा ई-लिलाव पुढे ढकलुण्याचा/रह करण्याचा किंवा लिलावाच्या प्रक्रियेतून कोणतीही मालमत्ता किंवा तिचा भाग कोणत्याही टप्यावर काढून घेण्याचा किंवा कोणत्याही इच्छुक पक्ष/संभाव्य गुंतवणुकदार/बोलीदाराला कोणत्याही दायित्वाशिवाय अपात्र ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. विक्री सूचनेतील कोणतीही पुनरावृत्ती https:// nbid.nesl.co.in/app/login या वेबसाइटवर अपलोड केली जाईल. सर्व बोलीदारांना विनंती आहे की त्यांनी वेबसाइटला

नेयमितपणे भेट द्यावी ठिकाण : मुंबई दिनांक : १४.११.२०२४

स्नेहा नॅचरल वर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड (परिसमापकात) चे परिसमापव **आयबीबीआय नोंट क.:** आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी००७९२/२०१७-२०१८/११३५

**पत्ता:** ३१-ई, बीकेसी सेंटर, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई - ४०० ०५

बनास फायनान्स लिमिटेड

सीआयएन: एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३०१४२ नोंदणीकृत कार्यालयः इ–१०२, क्रिस्टल प्लाझा, न्यु लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई–४०००५३, महाराष्ट्र, भारत. ई–मेल:banasfin@gmail.com, बेक्साईट:www.banasfinance.wordpress.com ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरीता एकमेव व एकत्रित अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	एकमेव			एकत्रित			
तपशील	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	
	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२४ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३०.०३.२४ अलेखापरिक्षित	
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८२०.२४०	£00.488	9820.068	८२०.२४०	£00.488	9820.028	
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर व अपवादात्मक बाबपूर्व)	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा),							
अपवादात्मक बाबनंतर	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	-9098.090	-७२५.३८९	-9080.928	
कर व अपवादात्मकनंतर निव्वळ नफा/(तोटा)	-9038.404	-७२५.३८९	-9049.982	-9038.404	-७२५.३८९	-9049.9६२	
एकूण सर्वकष उत्पन्न	-9038.404	-७२५.३८९	-9049.982	-933.200	-६४७.४२७	-94८0.६३२	
भरणा केलेले समभाग भांडवल	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	८९५७.७६७	
उत्पन्न प्रतिभाग मूळ	-9.944	-0.८90	-9.9६५	-9.9६५	-9.082	-9.084	
सौमिकृत	-9.944	-0.690	-9.9६५	-9.9६५	-9.082	-9.084	

टिपः सेबी (लिस्टिंग ऑण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेय्युलेशन्स, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेर्ल एकमेव व एकत्रित त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्य www.bseindia.com आणि कंपनीच्या www.banasfinance.wordpress.com वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/

डीआयएन:००२९०९५९

दिनांक: १३.११.२०२४ ठिकाण : मुंबई

**asrec** इमारत क्र.२, युनिट क्र.२०१-२०२ आणि २००ए-२००बी, तळमजला, सॉलिटेअ (India) Limited कॉपीरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

परिशिष्ट-४-ए शन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ सहवाचित सेक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(६) व नियम ९ अन्वये स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचन

ज्याअथा, अंदुरेक (इंडिया) लिमिटेड हे सिक्युरिटायझेन अंग्ड ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी आहे (यापुढे अंड्ररेक) आणि वस विकास सहकारी बैंक तिमिटेड यांच्यासह दिनांक ०४.०१.२०२२ रोजीचे करारानामाच्या आधारावर कर्जदार खात्या प्रतिभृत पनको आहेत आणि मुळ सावको चसई विकास सहकारी बैंक लिमिटेड यांच्याकडून खालील प्रतिभृतीसह मे शाम इनेक्ट्ररोस फ्रा. ति. आणि जिंबा त्यांचे संचालक व जामिन्दार १) श्री. सतीय शाम चाफेकर, १) श्रीमती शीतर संतोष चाफेकर आणि जामिनदार ३) श्रीमती मंदा शाम चाफेकर यांचे प्रतिभुत ऋण प्राप्त केले आहेत.

प्राधिकृत अधिकारी, **अंड्रारेक (इंडिया) लिमिटेड** यांनी सिक्युरीटायझेशन अंन्ड रिकन्स्ट्रश्यन ऑफ फिनान्शियल अंसेटर अंन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ अंतर्गत असलेल्या अधिकारानुसार सदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये ०३.११.२०२२ रोजी मागणी सूचन वितरीत केली होती आणि त्यानुसार उपरोक्त कर्जदार, संयुक्त/सह–कर्जदार/हमीदार **मे. जोबन फॅशन्स प्रा.लि**. यांना देर निवारी करती होती अपनी राजुरील पेकार करियों, जुड़ा कर करती होता है। उसके करता दोन करता है। उसके हैं। इक्स के अहें दें,८९९,२९८/ – (क्रये चार कोटी अडुसष्ट लाख एकोणनव्यद् इंजार दोनजे अठरा फक्ते तिसे दिता ३९.१०.२०२२ पासून त्यावरील व्याज जे **वसई विकास सहकारी बँक लिमिटेड** यांच्याकडून मंजूर करण्यात आलेल्य कर्जाबाबत आहे ते सदर सूचना तारखेपासून ६० दिवसात जमा करण्यास कळविण्यात आले होते.

कजाबावत आहे त सदर सुचना तारखपासून रहा (दसतात जना करण्यात कठावण्यात आले हात. कर्जवात कर्जवात, संयुक्त /सह-कर्जवार/प्रमिद्दार यांनी दिनांक 5.३.११.२०२२ रोजीची सदर कायद्वाच्या कलम १३(२) अन्वयं मागणी सुचनेनुसार देव रक्कम जमा करण्यात कसूर केली असल्याने कर्जदार/जामिनदारांना सेवा बजाविण्यात आली आणि एन्फोसींट ऑफ सिक्युरिटीज (इंटरेस्ट) रुल्स, २००२ च्या कलम १३(४) अन्वयं प्राप्त अधिकाराअंतर्गत अं**डरोक** (इंडिया) तिमिन्टेडच्या प्राधिकृत अधिकान्यांनी खालील अनुसुचित सविस्तरपणे नमुद प्रतिभूत मालमत्तेचा **वास्तविक** ताबा दिनांक ०५.०५.२०२४ रोजी घेण्यात आला.

देनांक ox.o?.२०२२ रोजीचे निष्पादित करारामानुसार अँझरेक (इंडिया) लिमिटेड्ने सरफायसी कायदा २००२ च्य कत्म ५ अन्वये खालील प्रतिभृती हितासह एकत्रित सर्व अधिकार, हक्क यासह वसई विकास सहकारी बँव लिमिटेडकडून उपरोक्त कर्जदारांचा वितीय मालमता प्राप्त केली आहे.

रातार-जन्मदूर जराजा जन्मदारमा ।वताथ भावभाता आस कता आह. बर ममुद कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदार यांनी सदर मागणीन्सार संपूर्ण थकबाकी रक्कम जमा केलेली नाही आणि वसई विकास सहकारी बँक लिमिटेडद्वारे अंझरेक (इंडिया) लिमिटेडच्या नावे केलेल्या उपरोक्त करारनामानुसार अंझरेक (इंडिया) लिमिटेडच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी खात्यातील देयके वसुल करण्यासाठी खाली नमुद केलेल्या मालमत्तेची विक्री करण्याचे निश्चित केले आहे.

याद्वारे सर्वसाधारणपणे जनतेला आणि कर्जदार/संयुक्त/सह-कर्जदार/हमीदारांना सूचने देण्यात येत आहे की, अंझरेक (इंडिया) तिनिध्डेडच्या प्राधिकृत अधिकाच्यांना देवके वसूलीकरिता खाली नमुद केलेल्या मालमतेची विक्री करण्याची इच्छा असत्याचे प्रतियुक्त मालमत्तेच्या खोदीकरिता मोहांच्यं तिष्फापण्यातुन निविदा/बोली मागवित्या आहेत. सदः मालमतेची विक्री सक्तपणे जसे आहे जेथे, जसे आहे जे आहे व परिणामाणिवाय या आधारायः केली जाईत.

लॉट	प्रतिभुत मालमत्तेचे तपशील	आरक्षित	इरठे	बोली वाढविणे
क्र.		मुल्य		रक्रम
8	श्री. संतोष एस. चाफेकर यांच्या मालकीचे फ्लॅट क्र.२०१ (नवींन फ्लॅट क्र.३०३), क्षेत्रफळ सुमारे ४८.५२ ची.मी. तत्सम ५२२ ची.फु. (बिल्टअप), ररा मजला, अनंतराज को-ऑप. ही.सोसा ति. म्हणून जात इमारत, इहाणुकरवाडी, कॅप्ट समीर चंदावरकर लेन, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.	१००.००	१0.00	0.40
?	श्रीमती मंदा एस. चाफेकर यांच्या मालकीचे पलॅट क्र.२०२ (नवीन फ्लॅट क्र.३०१), क्षेत्रफठ सुमारे ४५७ ची.मी., ररा मजला, अनंतराज करेंच. ही.सोसा.लि. म्हणून ज्ञात इमारत, इहाणुकरवाडी, कॅप्ट समीर चंदावरकर लेन, कांदिवली पश्चिम, मुंबई-४०००६७.	٥٥.00	۷.00	0.40
	एकूण	960.00	96.00	
			•	

त्तेची तपासणी: **०३.१२.२०२४ रोजी** स.११.००वा. ते द.०२.००वा

बोली फॉर्मचे संकलन: १८.११.२०२४ ते १३.१२.२०२४ रोजी स.१०.००वा. ते दु.२.००वा. बोली प्रपत्र सादर करणे: १६.१२.२०२४ रोजी दु.०४.००वा. पर्यंत.

बोली प्रपत्र संकलन/सादर करण्याचे ठिकाण: **ॲझरेक (इंडिया) लिमिटेड** यांचे कार्यालय: २०१/२०२**ए, इमा**र क्र.२, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३. लेलाव आणि बोली उघडण्याचे ठिकाण: **ॲझरेक**द्वारे प्राप्त झालेल्या प्रस्ताव/निविदा आमच्या वरील नमूद केलेल्य र्हायालयात **दिनांक १७.१२.२०२४ रोजी स.११.००वा.** अधिकृत अधिकाऱ्याद्वारे उघडल्या जातील. ज्यामध्ये परस्प

नियम व अटी:

प्राधिकृत अधिकाऱ्याच्या उत्तम ज्ञान आणि माहितीनुसार, मालमत्तेवर कोणताही बोजा नाही. इच्छुक बोलीदारां किंवा कोणतेही प्रतिनिधत्व तयार करत नाही आणि मानली जाणार नाही. मालमत्तेची विकी एएसआरईसीट नवना नेपाराहा आणान्य पर्याप्त किया है। ज्ञात किंवा अज्ञात असलेल्या सर्व विद्यामा भारांसह केली जात आहे. अधिकृत अधिकारी/सुरक्षित कर्जदा कोणत्याही तृतीय पक्षाच्या दाव्यांना/अधिकारांसाठी/दुश्यांसाठी कोणत्याही प्रकारे जवाबदार असणार नाही. संपूर्ण मालमत्तेचा लिलाव वर म्हटल्याप्रमाणे जसे आहे तेथे आहे, जसे आहे तसे आहे आणि जे काही आ

तसे आहे आणि कोणताही आधार नाही. लॉट क्र.१ मधील मालमत्ता लॉट क्र.२ मधील मालमत्तेसह विक्री केली जाईल. तसेच बोलिदारांनी लॉ

करिता बोलीसह लॉट क्र.२ ची बोली द्यावी. बोली प्रपत्र रु.५००/- (परतावा न करण्यायोग्य) च्या पेमेंटवर उपलब्ध होईल

. निविदा दस्तऐवजात दिलेल्या विहित नमुन्यातील बोली <mark>अँझरेक (इंडिया) लिमिटेड, इमारत क्र.२, युनिट</mark> .२०१–२०२ए आणि २००–२०२बी, तळमजला, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, चकाला. अंधेरी (पर्व), मंबई-४०००९३ येथे अधिकत अधिकाऱ्याकडे टिनांक १६.१२.२०२४ रोजी ट.०४.००वा. सार कराबी. दिनांक १६.१२.२०२४ **रोजी दु.०४.००चा.** नंतर प्राप्त झालेल्या बोलीचा फॉर्म किंवा द अर्नेस्ट मन डिपॉझिट (इरठे) कोणत्याही कारणास्तव विचारात घेतले जाणार नाही. ईएमडीशिवाय बोली सरसकट नाकार

यगस्वी बोली लावणाऱ्याचा ईएमडी विकीच्या मोबटल्यात गरवन ठेवला जाईल आणि अयगस्वी बिडरच एमडी त्याच प्रकारे परत केला जाईल. इरठे कोणतेही व्याज सहने करणार नाही. जलद आणि योग्य प लभ करण्यासाठी बोलीदारांना त्यांच्या बँक खात्याचे तपशील देण्याची विनंती केली जाते.

यशस्वी बोली लावणाऱ्याने ताबडतोब, म्हणजे त्याच दिवशी किंवा पुढील कामकाजाच्या दिवसाच्या उशिरा गाडी जमे की स्थिती अमेल विकी किंमतीच्या २५% (जमा केलेल्या इस्ट्रे स्क्रमेसह) अधिकत अधिकाऱ्याकडे कराव्यात आणि डिफॉल्टमध्ये अशा ठेवीतील एचऊ जप्त केले जाईल आणि मालमत्ता पुन्हा विकल

विक्री किमतीची शिल्लक रक्कम मालमत्तेच्या विक्रीच्या पुष्टीकरणाच्या १५व्या दिवशी किंवा त्यापूर्वी किंव सुरक्षित धनको आणि यशस्वी बोलीदार यांच्यात लेखी सहमती दर्शविल्या जाणाऱ्या अशा वाढीव कालावधीसाठी अदा केली जाईल. वरील विहित कालावधीत् पैसे न भरल्यास, ठेव जप्त केली जाईल आणि मालमत्ता पुनर्विक्री केली जाईल आणि चुक करणाऱ्या खरेदीदाराने मालमत्तेवरील किंवा नंतर विकल्या जाणाऱ्या रकमेच्या कोणत्याः

विक्री आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि रिकन्स्ट्रक्शन अँड इनफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस 

ईएमडी रकमेशिवाय आणि/किंवा/रिझर्व्ह किंमतीपेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही/पुष्टी केली जा .१. इच्छुक खरेदीदार/बोलिदार यांनी **बँक ऑफ इंडिया, एसएसआय, अंधेरी शाखा, आयएफएससी कोड** 

बीकेआयडी००००१९ मध्ये **खाते क्र.:** ००९०२०११०००१५३३ मध्ये एनईएफटी/आरटीजीएसद्वरी झटे रक्कम ज कृत्ये आवश्यक आहे किंवा **अंझरेक-पीएस** ०५/२०२१-२२ ट्रस्टच्या नावे काढलेल्या कोणत्याही राष्ट्रीयकृ किंवा अनसचित बँकेवर काढलेले आणि मंबई येथे देय डिमांड डाफ्टदारे जमा करावे. १२. इच्छुक बोलीदार **दिनांक ०३.१२.२०२४ रोजी स.११.००वा. ते द.२.००वा.** पर्यंत मालमत्तेची तपासणी कर ाकतात किंवा संपर्क तपशील: **श्री. आय एन बिस्वास** ०२२ ६१३८७०५३ कोणत्याही प्रश्नासाठी संपर्क केल

१३. अधिकृत अधिकाऱ्याला कोणतेही कारण न देता कोणत्याही किंवा सर्व ऑफर स्वीकारण्याचा किंव

कारण्याचा आणि/किंवा कोणत्याही अटी/शर्तींमध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. यशस्वी बोलीदार नोंदणी, मुद्रांक शुल्क, नोंदणी शुल्क, आनुषंगिक खर्च इत्यादीसाठी कायद्यानुसार ल

ोणारे शुल्क/शुल्क सहन करेल. ५. विक्रीच्या अटी आणि शर्तींचे पालन केल्यावर आणि विक्रीची पुष्टी केल्यावर अधिकृत अधिकारी यशस्व

लीदाराच्या नावे विक्रीचे प्रमाणपत्र जारी करेल. ६. वरील नियोजित लिलाव कोणत्याही कारणास्तव अयशस्वी झाल्यास, <mark>अॅझरेक</mark>ला खाजगी कराराद्वारे किंव

रक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम आणि सरफायसी कायदा, २००२ च्या नियम ८(५) च्या तरतुर्दीनुसार र . चुचनेद्वारे लिलावाअंतर्गत सुरक्षित मालमत्ता विकण्याचा अधिकार आहे. ७. सर्वोच्च बोली सुरक्षित धनको/अधिकृत अधिकाऱ्याच्या मान्यतेच्या अधीन असेल.

कर्जदार आणि संयुक्त/सह-कर्जदार/जामीनदार यांना ३० (तीस) दिवसांची सूचना: संदर्भ क्र.: ॲझरेक/सरफायसी ८५७/२०२४-२०२ दिनांक ०६.०९.२०२४ अंतर्गत सरफायसी कायद्याच्या नियम ८(६) व ९(१) आणि सिक्यरिर्ट टरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्सद्वारे वर नमुद तारखेला सूचना यापुर्वीच बजाविण्यात आली आहे.

प्राधिकत अधिकारी व सीए

दिनांक: १३.११.२०२४ अँझरेक (इंडिया) लिमिटेड

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड

३०.०९.२०२४ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरीता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

### सीआयएन:एल४०१०२एमएच१९७९पीएलसी०२१६१४ **नोंदणीकृत कार्यालय:** ३१७, मेकर चेंबर ५, २२१, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१. **दूर.:**९१-२२-२२८२३८५२/५३, **ई-मेल**: dvfl@rediffmail.com

संपलेले वर्ष संपलेले ६ महीने संपलेली तिमाही तपशील ३०.०६.२४ 30.09.23 39.03.28 30.09.28 30.09.73 30.09.28 अलेखापरिक्षित मले खापरिक्षित लेखापरिक्षित अले खापरिक्षित कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (२२.०५) (४.७६) (३0.५८) (२६.८१) (४४.५१) (९४.९३ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) (२२.०५) (४.७६) (३0.५८) (२६.८१) (४४.५१) (88.83) करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर) (२६.८१) (४४.५१ (९५.०० कालावधीकरिता एकुण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/ (तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)) (22.04)(४.७६) (४४.५१) (84.00 (30.4८) ामभाग भांडवल १००.०० १००.०० १००.०० १००.०( राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षीत ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) ४२६.५५ उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रती) १) मूळ -2.28 -0.86 -३.0६ -2.50 -8.84 -9.40

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अद्र डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/अर्ध वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर

-2.28

-0.86

-3.0€

क्रेटोस एनर्जी ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडकरित

-8.84

-2.56

ठिकाण : मुंबई

राजेश पवा पुर्णवेळ संचालव

डीआयएन:00२३२५३

जाहीर सूचना

नचना देण्यात येत आहे की. माझे अशील **श्री. श्रीकां**त गानंदराज हे फ्लॅट अर्थात फ्लॅट क्र.१०, ३रा मजल क्षेत्रफळ ४२५ चौ.फु. तत्सम ३८.५५ चौ.मी., किर्रम कोहौसोलि., ५९, गावदेवी रोड, पोयसर, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ चे कायदेशीर मालक आहेत आणि अनुक्रमांक २१ ते २५ (दोन्हीसह) असलेले भागप्रमाणपत्र क्र.५ चे धारक आहेत.

माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांनी सदर फ्लॅर श्रीमती मे बोथेलो यांच्याकडन दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४०/२०२४) नोंद विक्री करारनामानु खरेदी केले होते.

आणि श्रीमती मे बोथेलो यांनी सदर फ्लॅट त्यांचे फ ऑन **त्रांचिता न बाब**रित पाना सुद्द करोट रवाच पत **ॲन्थोनी बेथेलो** यांच्यासह दिनांक १४ नोव्हेंबर, १९९४ रोजीचे (नोंद.क्र.१३६४९/२०२४) नोंद विक्री करारनामानुसा श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस व कुमारी ऑफेल्लीया डाईव्ह ांच्याकडून खरेदी केले होते. आणि ज्याअर्थी **ॲन्थोनी बेथेलो** यांचे २८.१०.२०२१ रोजी निधन झाले आणि त्यांच्या मृत्युच्या पश्चात त्यांची

तत्नी **श्रीमती मे बोथेलो** यांनी सदर फ्लॅट माझे अशील श्री **श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे हस्तांतर केले. आणि **ॲन्थोनी बेथेलो** यांचे अन्य कायदेशीर वारसदार माझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांच्या नावे नोंद क.बीआरएल१/१३५८६/२०२४ नुसार दिनांक १९ सप्टेंबर

२०२४ रोजीचे नोंद मक्तता करारनामा केला. नाणि ज्याअर्थी **श्रीमती. जोअन्ना फर्नांडिस** व **कुमा** ऑफेल्लीया डाईव्ह आणि ॲन्थोनी बेथेलो व श्रीमती मे बोथेलो यांच्या दरम्यान झालेला दिनांक ४ नोव्हेंबर, १९९४ रोजीचा मुळ नोंद विक्री करारनामा हरवला आ आणि शोध घेऊनही सापडलेले नाही.

गाझे अशील **श्री. श्रीकांत आनंदराज** यांना सदर फ्लॅटर कर्ज घेण्याची इच्छा आहे. जर कोणा व्यक्तीस. कायदेशी गरसदार यांना सदर फ्लॅट आणि उपरोक्त तारणाबाब बक्षीस, भाडेपड़ा, वारसाहक, अदलाबदल, तारण, अधिभा ालकी हक्क, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर कोणत्याही प्रकारे दावा असल्यास त्यांनी लेखी वरुपात कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशन गरखेपासून **७ दिवसांत** खालील स्वाक्षरीकर्त्याकडे कळवावे यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग किंवा स्थगित केल आहेत असे समजले जाईल.

आर पी. चौबे (वकील) ठिकाण: मंबई दिनांक: १४.११.२०२४ मोबा.:७२१९५८५८८५

PAT-170.85% (YOY)-

Consolidated

अरनॉल्ड होल्डींग्ज लि.

सीआयएन: एल६५९९३एमएच१९८१पीएलसी२८२७८३ नोंदणीकृत कार्यालय: बी-२०८, रामजी हाऊस, ३०, जांभुळवाडी, जे.एस.एस. रोड, मुंबई-४००००२. दूर:०२२-२२०१६६४०, ई-मेल:arnoldholding9@gmail.com, वेबसाईट:www.arnoldholdings.in ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

				(रु.लाखात,	ईपीएस व्यक्तिरेक्त
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही
क्र.		३०.०९.२४	३०.०९.२४	३०.०६.२४	३०.०९.२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कालावधीकरिता कार्यचलनातून एकूण उत्पन्न	५१६५.३०१	११६६२.१८५	६४९६.८८४	५२४२.३९३
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तीटा) (कर, अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	300.022	९८४.१२०	£00.090	१०४.६२२
З.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	300.022	९८४.१२०	£00.090	१०४.६२२
8.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक				
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२९४.०७७	७६७.६१३	803.434	१०४.६२२
4.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित				
	नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	२९४.०७७	७६७.६१३	803.434	908.६२२
ξ.	समभाग भांडवल	2300.400	2300.400	2300.400	२३७७.५००
0.	राखीव (पुर्नमुल्यांकित राखिव वगळून) मागील वर्षाच्या				
	लेखापरिक्षित/अलेखापरिक्षित ताळेबंदपत्रकात दिल्याप्रमाणे**				
८.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मूल्य रू.१०/- प्रत्येकी)				
	(खंडीत व अखंडीत कार्यचेलनाकरिता)				
l	१. मूळ २. सौमिकृत	9.230	3.229	2.448	0.386
*31	परेशनमधील उत्पन्नामध्ये इतर उत्पन्नाचा समावेश नाही.	•			

' ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या वर्षाकरिता राखीव रु.३११५.७४३ लाख होते.

.. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्या त्रवा (१७१८८) जाल्यासार त जण्ड करचलाजर राक्ष्मवरमञ्ज्ञा रचुलुशान २०५५ च्या नवम ३३ अन्यय स्टीक एक्सचजसह सादर करच्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील जतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.arnoldholdings.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेजेंसच्या अर्थात बीएसईएलच्या www.bseindia.com वेबसाईटवर

वरील निष्कर्षाचे लेखा समितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करून नोंद पटावर घेण्यात आले

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये आवश्यकतेनुसार कंपनीच्या लेखापरिक्षकान

सही/- मुरारी मल्लावत पुर्णवेळ संचालक

डीआयएन:०८८०९८४०

**SUMIT** 

**SUMIT WOODS LIMITED** CIN: L36101MH1997PLC152192

मर्यादित पुनर्विलोकन केले आहे

दिनांक : १३.११.२०२४





Statement of Consolidated Unaudited Results for the quarter and six months ended September 30, 2024

All amounts are ₹ in Lakhs unless otherwise stated

		C	uarter Ende	d	Half Yea	Year Ended	
Sr. No.	Particulars		UnAudited		UnAu	Audited	
		30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
1	Total Income	4,421.89	3,515.67	3,916.70	7,937.56	7,313.66	18,247.17
2	Net Profit / (Loss) for the period before tax Exceptional and/or Extraordinary items	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67
3	Net Profit / (Loss) for the period before tax after Exceptional and/or Extraordinary items	243.23	208.67	110.83	451.90	322.54	1,284.67
4	Net Profit / (Loss) for the period after tax	255.42	170.69	94.30	426.11	255.95	1,036.44
5	Total Comprehensive Income for the period	253.37	168.65	88.24	422.02	243.83	1,027.85
	[Comprising Profit / (Loss) for the						
	period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]						
6	Paid up Equity share capital (par value ₹10/- each, fully paid)	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70	3,058.70
7	Earnings per equity share (par value ₹10/-each)** (Not Annualized)						
	Basic Earnings Per Share	0.74	0.53	0.23	1.26	0.73	2.94
	Diluted Earnings Per Share	0.58	0.42	0.19	0.99	0.61	2.44

\*\* EPS is not annualized for the quarter and half year ended September 30, 2024, quarter ended June 30, 2024 and quarter and half year ended September 30, 2023.

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly/ Annual Financial Results are available on the websites of the Stock Exchange, http://www.nseindia.com/corporates and on the website of the Company at the URL http://www.sumitwoods.com/investors.php

2 The above financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ('Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016, prescribed under section 133 of the Companies Act 2013 ['the Act') read with relevant rules issued thereunder.

3 Our consolidated Income from operation came in at Rs. 4571.63 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 12.90% percentage YoY, and 25.78 % QoQ.

4 Our EBITDA margin came in at 13.86%, and Net Profit Margin, stood at 5.37% on consolidated basis for half year ended Sept 30, 2024.

5 Key Numbers of Standalone Financials	₹ in Lakhs					
Particlulars	Quarter Ended			Half Year Ended		Year Ended
	UnAudited			UnAudited		Audited
	30.09.2024	30.06.2024	30.09.2023	30.09.2024	30.09.2023	31.03.2024
Total Income (Including Other Income)	2,536.77	1,575.02	1,298.49	4,111.79	3,000.15	6,657.71
(Loss)/Profit Before Tax after Exceptional Items	289.82	245.00	294.28	534.82	374.82	498.58
Total comprehensive income for the period	299.78	198.86	286.31	498.64	362.63	499.75

299.78 Total comprehensive income for the period 6 Our standalone revenue from operation came in at Rs. 2461.68 Lakhs for Q2 of FY 2024-25, Growing , 96.20%

7 Our EBITDA margin came in at 26.12%, and Net Profit Margin, stood at 12.23% on standalone basis for half year ended

8 Sumit Woods Limited has already entered into various projects which is already ended into several redevelopment project i Mumbai where the Gross Development Value - 2747 Crores which company will be executing next 3 to 5 years For and on behalf of the Board of Directors

Sd/-DATED: November 13, 2024 Mitaram Jangid Bhushan S. Nemlekar Managing Director DIN: 00043757 Whole time Director DIN: 00043824 B-1101 Express Zone, Western Express Highway, Diagonally opposite Oberoi Mall, Malad (East), Mumbai - 400097

PLACE: MUMBAI

व्हेलिएंट लॅबॉरेटरिज लिमिटेड नोंदणीकत कार्यालय: १०४, उद्योग क्षेत्र, मुलंड-गारेगाव लिंक रोड, मुलुंड (प), मुंबई - ४०००८०.

द्धरः: ०२२-४९७१२००१ / ४९७१७२२० /४९७१७२२१| **इंमेलः** investor@valiantlabs.in वेबसाईटः www.valiantlabs.in | **सीआवएन** : L२४२९९MH२०२१PLC३६५९०४ ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही करिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

एकत्रित तपशिल संपलेली तिमाही संपलेली तिमाही \$0.09.7078 \$0.09.7078 \$0.09.7073 \$9.03.7078 \$0.09.7078 \$0.09.7078 \$0.09.7073 \$9.03.7078 लेखापरिक्षित | लेखापरिक्षित कार्याचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ) 2,388.33 2,204.60 ६,२५०.५९ १९,१७३.३९ 83.538,5 २,१६९.८१ 8,240.49 १९,१७३.८७ करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (५३१.८६) (७७.१९) १०६.३९ (७५.२५) (390.67) (१६.२०) (७६.९५) १०६.३९ अपवादात्मक बाब हरानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा) (१००.५६) ७९.३४ ३१.९६ ₹8.0₹ कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा / (तोटा) करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर)) (496.79) (१००.५६) 98.66 48.40 (808.06) (40.93) 98.66 89.40 राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित 8,384.0 8,384.00 3.748.0 8,384.01 8,384.0 8,384.00 3,744.00 8,384.00 ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार त्पन्न प्रतिभाग (रु. १०/-) (९,३४१.१३ (8.38 (0.23) (१.०९ (0.82) 0.28 ०.१३ 0.83 ब) सौमिकत (१.३९) (0.73) (8.08) (0.82) 0.28 ०.१३

ठेकाण : मुंबई

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना मुंबई स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com आणि www.valiantlabs.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

१) ३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाच्या अहवालाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १२ नोव्हेंबर, २०२४ रोजी झालेल्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेत मान्र

१) सदर वित्तीय निष्कर्ष हे सदर वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ अन्वये विहित इंडएएस सहवाचिता सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये विहित आवश्यक नियमानुसार भारतीय लेखाप्रमाण (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता व्हेलिएंट लॅबॉरेटिज लिमिटेड करित

संतोष वोर व्यवस्थापकीय संचालक दिनांक : १२ नोव्हेंबर, २०२४ डीआयएन : ०७६३३९२३